

# **MEDICO REMEDIES LTD.**





#### A WHO-GMP, ISO 9001-2015 & GOVT. RECOGNISED STAR EXPORT HOUSE

#### Manufacturers of Pharmaceutical Formulations

Regd. Office: 1105/1106, Hubtown Solaris, N. S. Phadke Marg, Opp. Teligali, Andheri - East, Mumbai - 400 069. • Tel.: +91-22-2682 1054 / 1055 / 2683 7116

Email: medicoremedies@yahoo.com • info@medicoremedies.com • Website: www.medicoremediesindia.com • www.medicoremediesindia.net • www.tabletandcapsules.com

Date: 30th August, 2022

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

**Scrip Code: 540937** 

**National Stock Exchange of India Limited** 

5<sup>th</sup> Floor, Exchange Plaza,

Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai-400051

**Symbol: MEDICO** 

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement -Notice of 28th Annual General Meeting, Remote e-voting and Book Closure

In compliance with Regulations 30 and 47 read with Schedule II of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of newspaper advertisement published in Active Times (English Edition) and in Mumbai Lakshadeep (Marathi Edition) on 30<sup>th</sup> August, 2022 informing about completion of dispatch of Notice of the 28<sup>th</sup> Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2021-22 and information regarding Remote e-voting and Book Closure.

Kindly take the same on record.

Yours faithfully,

FOR MEDICO REMEDIES LIMITED

HARESH MEHTA

Ameula

**CHAIRMAN & WHOLETIME DIRECTOR** 

DIN: 01080289

Encl as Above

## **MEDICO REMEDIES LIMITED**

CIN: L24230MH1994PLC077187 Regd. Office: 1105/1106, 11th Floor, Hubtown Solaris Opp. Telli Galli, N S Phadke Marg, Andheri East, Mumbai - 400069 | Tel : 022-26821055 | Fax : 022-26701066

#### Email: secretarialmrl@gmail.com | Website: www.medicoremedies.com NOTICE OF 28TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting ("AGM") of Medico Remedies Limited is scheduled to be held on Wednesday, 21st September, 2022 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company.

The Notice of the AGM alongwith Attendance Slip, Proxy Form and the Annual Report of the Company for the Financial Year 2021-22 have been sent to the Members on Monday, 29th August, 2022 at their registered address by Courier and electronically to those Members whose e-mail addresses are registered with Depository Participants of the Company/Camed Corporate Services Limited ("Cameo").

Please note that these documents are uploaded on the website of the Company https://www.medicoremedies.com/pdf/mar-2022.pdf and on the website of BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com for your ready reference and will be available for inspection at the Registered Office of the Company during business hours on any working day till the date of the AGM. However, a Member who wishes to receive a physical copy of the said documents may send an e-mail to secretarialmrl@gmail.com duly quoting his DP ID and Client ID/Folio Number.

A Member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself and the proxy need not be a Members of the Company

In compliance with the provisions of Section 108 of the Act ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is pleased to offere-voting facility to all its Members to cast their vote on all the resolutions set forth in the Notice of the AGM and the said Members may transact such business contained in the said Notice through voting by electronic means one voting platform provided by National Securities Depository Limited ("NSDL).

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('Act") and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, 15th September 15, 2022 to Wednesday, 21st September, 2022 (both days inclusive), on account of the AGM.

The details pertaining to remote e-voting are as follows

- . The e-voting period will commence on Sunday, 18th September, 2022 at 9:00 a.m. IST and ends on Tuesday, 20th September, 2022 at 5:00 p.m. IST. Thereafter, the e-voting module will be disabled for voting. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by a Member, the same cannot be changed subsequently.
- . A person, whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the Depositories as on cut-off date i.e. 13th September, 2022 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
- B. A Member may participate in AGM even after exercising his right to vote through e-voting but shall not be entitled to vote again. The Members who have not availed remote e-voting shall vote at the meeting through Ballot Paper.
- The voting rights of Members shall be in proportion to their share in the Paid-up Equity Share Capital of the Company as on cut-off date. The persons who acquire shares and become Members of the Company after the dispatch of the Notice and hold shares as on the cut-off date, may obtain User ID & Password by sending a request atevoting@nsdl.co.in. The Company has appointed Mr. Haresh Sanghvi, Practicing Company Secretary

(Membership No. 2259) as Scrutinizer to scrutinize the e-voting process and poll at AGM in a fair and transparent manner. The Scrutinizer shall, immediately after the conclusion of voting at the AGM, count the votes cast at the Meeting and thereafter unblock the votes cast through remote e-voting in the presence of at least two witnesses not in the employment of the Company and shall make, not later than two working days of the conclusion of the AGM, a consolidated Scrutinizer's report of the total votes cast in favour or against, if any, to the Chairman or a person authorized by

 $him in \ writing, who \ shall \ countersign \ the \ same \ and \ declare \ the \ result \ of \ the \ voting \ for thwith.$ The Results declared along-with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website www.medicoremedies.comwithin two working days of passing of the resolutions at the 28th AGM of the Company and shall be communicated to NSE and BSE, where the shares of the Company are listed.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, 'A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at evoting@nsdl.co.in.

> For, Medico Remedies Limite Haresh Mehta Chairman & Whole-Time Director DIN: 01080289

Date: 29/08/2022.

I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM CATHERINE FRANCIS DMELLO

CATHERINE JOHN PINTO AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

RAJKUMAR MISRILAL PATEL TO RAJKUMAR LALCHAND PATEL AS

HAVE CHANGED MY NAME FROM

SAJIDHA BEGUM MOHAMAD NAIN

I HAVE CHANGED MY NAME FROM

TO ARAVIND

I HAVE CHANGED MY NAME

FROM KISHORE PALAN GADA . KISHOREKUMAR PALAN GADA TO

KISHOR PALAN GADA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

PREMILABEN KISHOREKUMAR GADA
TO PREMILA KISHOR GADA AS

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD SAHWAZ / MOHAMMAD

SHABAZ AHMED / SHEHBAZ AHMED

TO MOHAMMAD SHAHBAZ AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

MAYUR PAREKH AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

MANIBEN DEVABHAI KHER AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

RIZWANA ANJUM SHAIKH TO RIWANA ANJUM SHAIKH AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

ZINNULAL SUTHAR TO ZINNULA

RAMSMUJH VISHWAKARMA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

RAZZAK SAYYED AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

GAZALA ABDUL RAZZAK SAYYED

TO GAZALA PARVIN ABDUL RAZZAI

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FRO

DANISH VILAYAT HUSSAIN KHAN AS

HAVE CHANGED MY NAME FROM

HUSSAIN KHAN AS PER DOCUMENT

PINKI JAYANTILAL JAIN TO PINK SHREEPAL JAIN AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

MR. SATYAM GANDHI AND MRS

HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM KISHORKUMAR SHANTILAL VORA

AJIT DALVI AS PER DOCUMENT

O KISHOR SHANTILAL SHAH

M-2264485) DATE: 21/07/2022

MAHARASHTR

NC

GAZZETE

WILAYAT HUSSAIN

AS PER DOCUMENTS

SAYYED AS PER DOCUMENT

SANDIP ASHOK JAISWA SANDEEP ASHOK JAISWAR

GEETA ASHOK JAISWAR

GEETA DEVI ASHOK JAISWAR

FARHANA MOHAMMED NASIM

PER DOCUMENT

PER DOCUMENT

PER DOCUMENT

DANISH

EKTA MAHENDRA JAIN TO

MANIBEN DEVABHAI PATEL

MAKWANA AS PER DOCUMENT

TO SONIYA JAGDISH

SRIRAN

TO SHAHEEN SHAIKH

SHAHANA

DOCUMENTS

PER DOCUMENT

SAYYED

ARVIND

DOCUMENT

OCUMENT

OCUMENT

OCUMENT

PER DOCUMENTS

AS PER DOCUMENT

#### CHANGE OF NAME CHANGE OF NAME HAVE CHANGED MY NAME FROM I PREMLATA JIYALAL VISHWAKARMA

ANUSUYA RAKESH JAIN TO ANSHU CHANGED MY LATE HUSBANDS RAKESH JAIN AS PER DOCUMENT FORM JIYALALL VISHWAKARMA TO JIYALAL VISHWAKARMA AS PEI HAVE CHANGED MY NAME FROM **DEATH CERIFICATE** IMRAN KHAN AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ASIF MOHAMMED HAVE CHANGED MY NAME FROM SAJID SHAIKH TO MOHAMMAD ASIF AATIFA TO AATIFA MOHD IMRAN SHAIKH AS PER DOCUMENT

KHAN AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM SANJA RAMCHANDRA JADHAV TO RAMCHANDRA JADHAV AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM KARSANBHAI RATANAJI PUROHIT KARSAN RATANAJI PUROHIT AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM SHUKLA BISWANATH ADAK TO SUCHITRA UTTAM CHARAN AS

PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM AR RAHIM TO ARDUI RAHIM ISMAIL

SARVAIYA AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM MD MUSTAQUIM ANSARI TO MOHAMMED MUSTAKEEM AKBER

CHALLA AS PER DOCUMENT ANSARI AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM MD AKBAR ALI TO AKBER ANSARI AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM SABA ABDUL WAHAB BA MOHAMMED JUNAID CHAUDHARY AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM

JUNAID CHAUDHARY O UMAMAH MOHAMMED JUNAID CHAUDHARY AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME ROM LEELA KUMARI TO LEELA

RAMBAHADUR SEN AS PER HAVE CHANGED MY NAME FROM

SHAMIM PARVEEN ABDUL MUNSHI TO SHAMIM SHAIKH AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME ROM NITA SURESH UDEKAR TO SHRADDHA RAJENDRA GAWDE AS

PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM MOINUDDIN MAHBOOB SHAIKH TO

MOHIUDDIN MAHBOOB SHAIKH AS HAVE CHANGED MY ROM SABERA BEGUM TO SABERA

SHAIKH AS PER HAVE CHANGED MY NAME FROM

PRABHJOT SINGH KAWATRA TO PRABHJOT SINGH KWATRA AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME

ROM ANJUMARRA ABDUL AHEMAD KHAN TO ANJUM AARA ABDUL HMED KHAN AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM FARADAHAMD KHAN TO SHABANA WASIL AHMED

KHAN AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM FARHANA MOHAMMED NASEEM NASEEM BANU AQIL AHMED TO NASIMBANO AS PER QURESHI

OCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD TAHIR MOHAMMAD RAFIQUE SOLANKI TO MOHAMMED

RAFIQ SOLANKI AS PER OCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD RAFIQUE SOLANKI TO

RAFIQ SOLANKI AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM ZUBEDA MOHAMMAD RAFIQUE JUBEDA SOLANKI TO JUBEDA RAFIQ SOLANKI AS PER DOCUMENT

NIKITA SATYAM GANDHI HAVI CHANGED OUR MINOR DOUGHTER'S IY NAME FROM NAME FROM JHEEL SATYAN
JAYANTKUMAR GANDHI TO JEEL SATYAM GANDH HAVE CHANGED MY NAME FROM PANKAJKUMAR TO PUROHIT TO PANKAJ JAYANTKUMAR PUROHIT AS PER AS PER GOVERNMENT

HAVE CHANGED MY NAME FROM MEGHA RANI TO MEGHA RAMESH AKSHATA AJEET DALVI TO JYOT

WANGEKAR AS PER DOCUMENT MEGHA RAMESH WANGEKAR HAVE CHANGED MY DATE OF BIRTH FROM 01/10/1974 TO 24/06/1976 AS

# **ACTIVE TIMES**

DALAL STREET INVESTMENTS LIMITED Regd. Office: 409, Dev Plaza S V Road, Opp Fire Brigade Andheri West Mumbai 400 058. 

Website: www.dalalstreetinvestments.co NOTICE OF THE 45th ANNUAL GENERAL MEETING, CLOSURE OF REGISTER

OF MEMBERS AND E-VOTING INFORMATION
NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 45th Annual General Meeting ("AGM") of DALAL STREET INVESTMENTS LIMITED will be held on Tuesday, September 27 2022 at 10.30 a.m. through electronic mode [video conference ("VC") or other audic visual means ("OAVM")], to transact businesses as detailed in the Notice dated 27August, 2022. In accordance to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/ 2021, 19/2021, 21/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars), and CircularNos.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79,SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2020 lanuary 15, 2021 and May 13, 2022 respectively (collectively referred to as 'SEBI Circulars') holding of the Annual General Meeting ('AGM') through VC/OAVM, the Company has sent the Notice of the 45th AGM along with Annual Report for FY 2021-22 on Monday, August 29, 2022 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent viz Jniversal Capital Securities Private Limited. ("Universal Capital Securities") and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide aforesaid MCA and the SEBI Circulars. The Notice and the Explanatory Statement of the 45<sup>th</sup> AGM is available on the website of the Company at https://www.dalalstreetinvestments.com, <a href="https://dalalstreetinvestments.com/financial.php">https://dalalstreetinvestments.com/financial.php</a> and on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com. BOOK CLOSURE

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday 21st September, 2022 to Tuesday, 27th September, 2022 (both days inclusive), for the purpose of 45th AGM.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE

In accordance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, the members are provided with the facility to cast their vote electronically nrough the e-voting services/facilities provided by Link Intime, on the resolutions se

The details pursuant to the provisions of the Act, the Rules and the Regulations for the nformation of the members are given hereunder:-

The E-voting period begins on Saturday, 24<sup>th</sup> September, 2022 at 9.00 a.m. IST and ends on Monday, 26<sup>th</sup> September, 2022 at 5 p.m. IST. During this period the members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, i.e. September 20, 2022 may cast their vote electronically. Voting through electronic means shall not be allowed beyond 5 p.m. IST on September 26, 2022 and e-voting module shall be disabled by CDSL for voting the

A member may participate in the meeting even after exercising his right to vote electronically but shall not be allowed to vote again in the AGM on the AGM date.

Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. September 20, 2022 shall be entitled to avail the facility of electronic voting as well as voting at the AGM A person who is not a member on the cut-off date should accordingly treat the Notice of the AGM for the information purpose only. A person who becomes member of the Company after the dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date may follow the procedure of obtaining User ID and

assword as provided in the Notice. n case of any queries relating to electronic voting, you may also refer to the AGM Notice of the Company or contact the Registar /(R&T) Agent of the Company or Instavote e-voting manual available at Instavote-Linkintime or write an e-mail to enotices@linkintime.co.in or call on 022-49186000.

By Order of the Board of Directors For DALAL STREET INVESTMENTS LIMITED

Director

Place: Mumbai Murzash Manekshana

Date: 29/08/2022

Before the Central Government Registrar of Companies, Mumbai, Maharashtra

the matter of Section 13 of Limited Liability Partnership Act, 2008 and Rule 17 of the Limited Liability Partnership Rules, 2009

And

In the matter of

In the matter of
Cloudstaffing India LLP ("LLP")
having its registered office at 23, Floor-2,
Plot-59/61, Arsiwala Mansion, Nathalal
Parikh Marg, Colaba, Mumbai
Maharashtra - 400005 India.

tice is hereby given to the General Public that

he LLP proposes to make an application to the

Registrar of Companies, Mumbai, Maharashtra under Section 13 of the Limited Liability Partnership Act, 2008 seeking permission to change its Registered office from the State of "Maharashtra" to the State of "Karnataka".

ny person whose interest is likely to be affected y the proposed change of the registered office f the LLP may deliver or cause to be delivered r send by registered post his/her objections

upported by an affidavit stating the nature o

nis/her interest and grounds of opposition supported by an affidavit to the **Registrar of** 

Companies, Mumbai, Maharashtra, within 21 (twenty one) days from the date of publication of this notice with a copy to the LLP at its registered office at the address mentioned

For and on behalf of

Sd/-

**Cloudstaffing India LLP** 

Viral Atulkumar Chauhar

Designated Partne

DPIN: 10008894

Andheri West, Mumbai 400053. | **Phone No.:** 022- 66920678

SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

Reg.off.:11 Shah Industrial Estate, Opp Anna Temple, New Link Road Email Id: scclindia@yahoo.co.in | Website: www.shah-construction.in CIN: L45202MH1949PLC007048

#### NOTICE REGARDING 74<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E- VOTING

Notice is hereby given that the 74th Annual General Meeting ("AGM") o Members of Shah Construction Company Limited will be held or Tuesday, 27th September 2022, at 03:00 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") ir compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with circulars dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021 December 14, 2021 and May 5, 2022 (collectively referred to as "MCA Circulars) and SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements Regulations, 2015 (as amended) to transact business as contained in the notice of the 74th AGM.

In compliance with above mentioned Circulars, the electronic copies the Notice of 74<sup>th</sup> AGM and the Annual Report for the financial year 2021-22 is being sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company Depositories. The notice of 74th AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be made available on the company's website i.e. www.shah-construction.in and can be accessed on the website of the Stock Exchange in BSE Limited (www.bseindia.com).

Manner of registering email addresses for those Members whose email addresses are not registered for obtaining AGM Notice Annual Report and/or for obtaining login credentials for e-voting on the resolutions set out in this Notice:

Members holding shares in physical form are requested to consider converting their holdings to dematerialized form. Members car connect with the Company at scclindia@yahoo.co.in or Company's Registrars and Transfer Agents, M/s. Purva Sharegistry (India) Private Limited at support@purvashare.com for assistance in this regard. Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DPs in case the shares are

held by them in electronic form and with M/s. Purva Sharegistry (India)

Private Limited in case the shares are held by them in physical form Manner of casting vote through Remote e-voting (electronically) Members will have the facility to cast their vote on the businesses se forth in the Notice of AGM through remote e-voting system. The Company has entered into an arrangement with NSDL for facilitating

remote e-voting for AGM. Detailed procedure for casting the vote through remote e-voting during e-voting period and during the AGM shall be provided in the Notice of the AGM, which shall also be made available on the website of the

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) of September 20, 2022, may cast their vote electronically. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may approach the Company for Issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means. The Register of Members and Share Transfer Registers of the

Company shall remain closed from September 21, 2022 to September 27, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual Genera Meeting of the Company.

BY ORDER OF THE BOARD For Shah Construction Company Limited

Date: 29-08-2022 Anita Vyas Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer

### STAR PALACE CO-OP. HSG. SOC. LTD. Add :-Sandor, Philips Compound, Bhabola, Papdi, Vasai Road, Vasai (W.), Tal. Vasai, Dist. Palghar **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 13/09/2022 at 2:00 PM.

Star Night Developers And Others those who have interest n the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property Mauie Sandor, Tal. Vasai, Dist. Palghar

	mauje Sandor, Tai. Vasai, Dist. Paignai							
1	Survey No.	Hissa No.	Plot No.	Area				
	234/A	1/34/0	-	1096.03 Sq. Mtr.				

Office: Administrative Building-A, 206, 2<sup>nd</sup> Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. SEAL Palghar, Date: 29/08/2022

Sd/-(Digambar Hausare) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DIN: 08111805

MOHAMMED JALIL MOHAMMED

HUSAIN ANSARI TO MOHAMMED JAI II

ISAK SHAKIL AHMED SHAIKH TO

PREMILA LAKHA RAJPUT TO PRAMILA

SUBHASH GUJAR AS PER GAZETTE

SHAIKH QURESHA D/O, MOHD SHAFIQ

ISHAQUE SHAIKH FOR ALL

- I HAVE TO CHANGE MY NAME FROM ISHAQUE SHAKIL AHMED SHAIKH AS

KHAN (BEFORE MARRIAGE) HAVE RANG BUILDING MUMBRA THANE

CHANGED MY NAME TO FARHAD MAHARASHTRA 400612 HAVE

FROM ABDUL RASSOL SADRUDDIN I SAISTA FAROOK SHAIKH W/O,

I HAVE CHANGED MY OLD NAME PURPOSES.

(₹ In Crores ) Except EPS

## (PROPOSED) ROSE CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Sai Mahal, Kamlakar Nagar, Ambernath (W.), Tal. Ambernath, Dist. Thane

REGISTAR OF HOUSING SOCIETY PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Society under mofa Section 10 (1). The next hearing is kept on - 13/09/2022 at 1:00 p.m.

M/s. Ankita Developers / Wadhava Builders, Smt. Nitu D. Wadhava and those who have interest in the said property may submit their say at the time of hearing in the venue mention below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Description of the property -

Mouie - Khuntavali, Tal. Ambernath, Dist-Thane

modje Krantavan, rai. Ambernam, bist mane									
CTS No.	Survey No.	Hissa No.	Area						
43/2	9	3							
Office of District De Co-op Societies, T First floor, Gaond Market, Thane (W) Pin Code:-400 602	hane levi Vegetable , Dist - Thane ,	SEAL S (Kiran Se	d/- onawane) thority & District						

#### VALECHA ENGINEERING LIMITED

(An ISO 9001-2015 Company) CIN: L74210MH1977PLC019535 Andheri New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053, Ema Regd. Office: Valecha Chambers, 4th Floor ho@valecha.in Website: valechaeng.con EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

Tel:-022 25331486.

Date: 29/08/2022

								<del></del>					<u> </u>
Sr.	Particulars	STAN			DALONE			CONSOLIDATED					
No.		For the quarter ended on For the Half Year ended on ended on		For the quarter ended on			For the Half Year ended on		For the yea ended on				
		30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operation	53.11	66.07	34.55	119.18	48.16	218.63	56.96	68.57	34.85	125.53	54.48	232.02
2	Net Profit / (Loss) for the period												
	(before Tax,Exceptional and/or Extraordinary items)	1.33	0.69	1.92	2.02	1.19	6.98	(39.39)	(40.36)	(22.36)	(79.75)	(79.10)	(149.74)
3	Net Profit / (Loss) for the period before tax												
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1.33	0.69	1.92	2.02	1.19	1.12	(39.39)	(40.36)	121.35	(79.75)	64.61	(56.60)
4	Net Profit / (Loss) for the period after tax												
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1.33	0.69	2.30	2.02	1.61	1.54	(39.39)	(40.36)	(121.73)	(79.75)	65.03	(56.18)
5	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							(00.40)	/ 40 00	404.40	(70.40)		(50.50)
_	and Other Comprehensive Income (after tax)]	1.30	0.99	1.73	2.29	1.14	1.16	(39.42)	(40.06)	121.16	(79.48)	64.56	(56.56)
6	Equity Share Capital	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53
/	Earnings Per Share (of ₹ 10/- each)												
	(for continuing and discontinued operations) -	0.50	0.04		0.00	0.74	0.00	(47.40)	(47.04)	(54.00)	(05.40)	00.00	(0.4.0.4)
	1. Basic:	0.59	0.31	1.02	0.90	0.71	0.68	(17.48)	(17.91)	(54.03)	(35.40)		(24.94)
	2. Diluted:	0.59	0.31	1.02	0.90	0.71	0.68	(17.48)	(17.91)	(54.03)	(35.40)	28.86	(24.94)
No	te:-												

The above unaudited financial results, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 27th August, 2022 The above is an extract of the detailed format of unaudited Financial results for the Quarter and Half year ended 30th September,2021, filled with the Stock Exchanges, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial results for the Quarter and half year ended 30th September, 2021 is available on the websites of the Stock Exchanges, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.valechaeng.com For VALECHA ENGINEERING LIMITED LALNA B. TAKEKAR Place: Mumbai

Date: 27th August, 2022

# CHANGE OF NAM

SINGH AS PER DOCUMENTS.

TEJPAL PADMAPPA ANCHAN TO DOCUMENTS. DOCUMENTS.

MOHAMMAD AZIZ JAFARUDDIN TO AS PER DOCUMENTS. MOHAMMED AZIZ JAFRUDDIN GOURI I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM 2287904) AS PER DOCUMENTS.

GHANSHAYAM MOHANLAL SERSIA TO DOCUMENTS. GHANSHYAMDAS MOHANLAL SERSIA AS PER DOCUMENTS.

VIG AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

JEENAL JIGARKUMAR PATEL AS PER SOORVIR RANA TO SOORVIR SINGH
DOCUMENTS.

RANA AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

BINAY BALKRISHNA GOENKA TO TO MOHAMMED SHOEB SHAIKH AS I HAVE TO CHANGE MY NAME FROM HAVIVA MATHEW TO SHAUNA
HAVIVA JEREME AS PER GAZETTE (M1651246)

VINODBHAI ICHHABHAI WAGHELA AS

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

BAITULLAH KHAN AS PER PRAMOD GAVANKAR AS PER DHUWARE

HAVE CHANGED MY NAME FROM SHABDUD RASSOL MIRZA TO SHABNOOR HISHAMUDDIN SAYYED TO MUNNI BEGUM HISHAMUDDIN SAYYED TO MUNNI BEGUM HISHAMUDDIN SAYYED AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM NEW NAME ZEHRA ABDUL RASSOL MIRZA TO SANGLI I SHAIKH IRFAN RAMZAN ALI SIO, RAMZAN ALI SHAIKH RIO FLAT NO 601 MUNNI BEGUM HISHAMUDDIN SAYYED HEMANTH HARESH BIST TO HEMANTH HARESH BIST AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM NEW NAME ZEHRA ABDUL RASSOL MIRZA TO SANGLI I SHAIKH IRFAN RAMZAN ALI SIO, RAMZAN ALI SHAIKH RIO FLAT NO 601 ASPIRATION OF AN ASPIRAT

PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM

- SWAPAN KUMAR CHAUDHURI TO NOORUSSABAH M ANSARI TO

- PRAKASH HARI BHANDARI TO SUDHA TO SUDHA NALAN NADAR AS I HAVE CHANGED MY NAME FROM PRAKASH HARI SINGH ALSO PER THE MAHARASHTRA GAZETTE I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD FAHAD IMTIYAZ AHMED TO I HAVE CHANGED MY NAME FROM MALVIKA BAGGA TO MALVIKA BAGGA CHANGED DATE OF BIRTH FROM 14/08/ NO. (M - 2291617)

JEENALBEN HASMUKHBHAI PATEL TO I HAVE CHANGED MY NAME FROM NASIR KHAN AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM BINAY KUMAR GOENKA AS PER PER DOCUMENTS. VINOD ICHHABHAI WAGHELA TO SOORVIRSINGH M RANA TO DOCUMENTS.

JEENAL JIGARKUMAR PATEL AS PER KUSHADEVI RANA TO KUSHA ABBASBHAI VADANAGARA AS PER DOCUMENTS. SOORVIRSINGH RANA AS PER DOCUMENT DATE - 29/08/2022

DOCUMENTS. LEELABEN BABUBHAI PATEL AS PER MILIND LAXMAN SARFALE CHA TO NIRMAL AS PER DOCUMENTS

I MR JAMES PAUL THUNDIYEL IS PER DOCUMENTS.

DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM RAMACHANDRAN C.N. TO MOHAMMAD ARIF TO MOHAMMAD ARIF

2267655 DATED ON 21 JULY 2022. RANJAN MALI AS PER DOCUMENTS. BIPIN PATEL AS PER DOCUMENTS. PER DOCUMENTS.

DOCUMENTS.

JAFRUDDIN GANI GOURI AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS

PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM G PER DOCUMENTS.

1999 TO 14/02/2000 AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SHOEB SHAIKH AS PER

YASMIN BI NASIR KHAN TO YASMEEN DOCUMENTS.

VINODBHAI ICHABHAI WAGHELA AS PER THE T SITARA MOHAMMAD ISHAQUE PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

RASHIDABEN ABBASBHAI PAVITRA DANGI JAIN TO PAVITRA DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM JAIN AS PER I FARAHAD ANJUM ABDUL MANNAN ROOM NO 01 DEVI PADA REAL AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM JAIN AS PER I FARAHAD ANJUM ABDUL MANNAN ROOM NO 01 DEVI PADA REAL AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM JAIN AS PER I FARAHAD ANJUM ABDUL MANNAN ROOM NO 01 DEVI PADA REAL AS PER DOCUMENTS.

- I HAVE CHANGED MY NAME FROM SHAILENDRA DANGI JAIN TO AS PER DOCUMENTS LEELA BABUBHAI PATEL TO I HAVE CHANGED MY NAME FROM RAJAT KUMAR TO RAJAT KUMAR SHAILENDRA JAIN AS PER

CHANGING OUR SURNAME SPELLING I HAVE CHANGED MY NAME FROM KHUSHI REALTY (MOUNTAIN VIEW), PER DOCUMENTS. CHANGING OUR SURNAME SPELLING I HAVE CHANGED MY NAME FROM KHUSHI REALLY (MOUNTAIN VIEW), FER DOCUMENTS.

PER OUR DOCUMENT

JAISWAR AS PER DOCUMENTS.

PANVEL, NEW MUMBAI, SURAYYA KAMALUDDIN KAZI TO FROM ANEESARA ABDUL RASSUL SHAREEFULLAH TO SHAREEFULLAH PRANITA/PARANITA TO VANDANA CHANGED MY NAME TO RITESH

SHAREEFULLAH TO SHAREEFULLAH PRANITA/PARANITA TO VANDANA CHANGED MY NAME TO RITESH

MIRZA AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY OLD NAME SURAYYA KAMALUDDIN KAZI TO FROM ANEESARA ABDUL RASSUL SAISTA BANO FOR ALL PURPOSES.

SHAREEFULLAH TO SHAREEFULLAH PRANITA/PARANITA TO VANDANA CHANGED MY NAME TO RITESH

DOCUMENTS.

MIRZA AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY OLD NAME SURAYYA KAMALUDDIN KAZI AS PER DOCUMENTS.

PRATAPGARH UTTER PRADESH

1 HAVE CHANGED MY OLD NAME

SAISTA BANO FOR ALL PURPOSES.

SAISTA BANO FOR ALL PURPOSES.

DOCUMENTS.

MIRZA TO NEW NAME ANEESARA MOHAMMED ISRAIL RIO ROOM NO 160

MIRZA TO NEW NAME ANEESARA MOHAMMED ISRAIL RIO ROOM NO 160

KHAN TO MOHD AMMAR KHAN AS PER DOCUMENTS.

RAMACHANDRAN NATARAJAN IYER AS MOHAMMAD YUSUF KHAN AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM KAWDE RAHUL ANANT TO RAHUL DOCUMENT. THE MAHARASHTRA GAZETTE NO. M. REHANA RAZI IMAM TO REHANA RAZI MANT KAVDE AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM PURPOSES.

KHAN AS PAR DOCUMENT DOCUMENTS.

TEJPAL PADMAPPA ANCHAN TO SOSSIESTED NUMBER M-2291845 VIDE GOV I OF TEJPAL PADMAKAR ANCHAN AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE TO CHANGE MY NAME FROM MAHARASHTRA GAZETTE (M-2292722) SHAHAJAHAN MOHAMED SHAHID IQRA IMRAN TAUFIQUE TO IQRA MAIMOONA ABDUL MOHAIMIN TO ASHWINI SHIRISH JADHAV TO ASHWINI I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN TO SHAHJAHAN SHAHID KHAN MOHAMMED IMRAN TOFFIC AS PER MAIMUNA IBRAHIM SHAIKH AS PER SACHIN DHIWAR AS PER THE I HAVE CHANGED MY NAME FROM MAHARASHTRA GAZETTE NO.(M-DOCUMENTS.

I HAVE TO CHANGE MY NAME FROM MOHAMMED HUSAIN IDARISHI AS \_\_ RAJNIKANT DATTARAM MAHULKAR TO RAMNARESH GOVARDHAN CHAVHAN | HAVE CHANGED MY NAME FROM KALPESH BHARAT PATEL TO PAR DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM RAJANIKANT DATTARAM MAHULKAR TO RAMNARESH GOVARDHAN MOHMADASHIM UMAR JUNAKIYA TO KALPESH BIHAKAI FALEL TO PAR DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM RAJANIKANT DATTARAM MAHULKAR TO RAMNARESH GOVARDHAN MOHMADASHIM UMAR JUNAKIYA TO KALPESH RAMDAS NETAKE AS PER HAVE CHANGED MY NAME FROM ASIM UMAR JUNAKIYA AS PER THE AFFIDAVIT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SWAPAN CHAUDHURI AS PER NOORSABA YUSUF ALI ANSARI AS LABAMAN ASHARAF MAQBOOL KHAN TO ASHRAF PER AFFIDAVIT. NADIM NISSAR AHAMAD SHAIKH TO MAQBOOL KHAN AS PER THE I HAVE CHANGED MY NAME FROM NADEEM NISAR AHMED SHAIKH AS DOCUMENTS - I HAVE TO CHANGE MY NAME FROM LAKHA RAJPUT AS PER DOCUMENT.

> FAIZA MD SHOEB SHAIKH & FAIZA FAHAD IMTEYAZ ANSARI AS PER THE SUSHILKUMAR GUJAR TO SUSHIL MOHAMMAD SHOEB SHAIKH TO FAIZA DOCUMENTS. I HAVE TO CHANGE MY NAME FROM (M-2271157) KOTE SHREYAS TO KOTE SHREYAS I HAVE CHANGED MY NAME FROM

NEHAL AHMAD JAMAL AHMAD SHAIKH 1651246) TO NEHAL SHAIKH AS PER THEI SITARA MOHAMMAD ISHAQUE

I HAVE CHANGED MY NAME FROM ANJUM ZAIN KHAN (AFTER MARRIAGE) CHANGED MY NAME TO SITARA MOHD

MILIND LAXMANRAV SARFALE AS I RUTESHKUMAR DHUWARE S/O I HAVE CHANGED MY NAME FROM MIRZA / ABDULRASUL SADRUDDIN FAROOK SHAIKH W/U, T RUTESHKUMAR DHUWARE 5/0 THAVE CHARGED IN 10 MIR 100 MIRZA / ABDULKASUL SADKUDDIN FAROOK SHAIKH R/O VILL-PURE — LALAJI DHUWARE R/O FLAT NO. 403, USHA DANGI JAIN TO USHA JAIN AS MIRZA TO NEW NAME ABDUL RASOOL GULAL POST -ORAIYADEEH,

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY OLD NAME ABDUL RASOOL MIRZA AS PER PLOT NO 1 SHASTRI NAGAR, OPP

DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL HASIM / AB HASHIM ABDUL DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD AMMAR M. ASIF KHAN / KHAN AFSANA BEGUM ALLAH VAISHANVI/ VAISHANAVI TO MOHAMMED AMMAR KHAN AS ASIF / TO MOHD AMMAR KHAN AS ASIF / TO MOHD AMMAR KHAN AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL HASIM / AB HASHIM ABDUL DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL HASIM / AB HASHIM ABDUL HASIM / AB HASHIM ABDUL HASIM NASIR FROM ZEHRA ABDUL RASSUL MIRZA ALLAHBAKSH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED AMMAR MOHAMMED AMMAR MOHAMMED AMMAR MOHAMMED AMMAR MOHAMMED AMMAR KHAN AS ASIF / TO MOHD AMMAR KHAN AS ASIF / TO MOHD AMMAR KHAN AS ASIF / TO MOHD AMMAR KHAN AS PER DOCUMENTS.

PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED AMMAR MOHAMMED AMMAR MOHAMMED AMMAR MOHAMMED AMMAR MOHAMMED AMMAR MOHAMMED FROM ZEHRA ABDUL RASSUL MIRZA ALLAHBAKSH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL HASIM / AB HASHIM ABDUL HA

- URMIL KUMAR PRATAPRAI JAGAD TO MIRAROAD EAST THANE 401107 HAVE

\_\_\_ I HAVE CHANGED MY NAME FROM URMIL PRATAPRAI JAGAD AS PER CHANGED MY NAME TO IRFAN RAMZAN ALI SHAIKH FOR ALL

IMAM SAYYED AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED JAVED BATLIWALA (OLD I HAVE CHANGED MY OLD NAME RAJESH C. N. / RAJESH C. N. IYER TO I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL MAJID MOHD YUNUS ANSARI NAME) TO MOHAMMED JAVEED ABDUL DIMPLE ANIL DHILIWAL TO DIMPLE RAJESH NATARAJAN IYER AS PER NAYAN RANJAN MALLI TO NAYAN AMISH BIPINCHANDRA PATEL TO ADI TO ABDUL MAJID YUNUS ANSARI AS HAMEED BATLIWALA (NEW NAME) AS JAIN NEW NAME AS PER

#### HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM MANISHA PATIRAM DAS TO NASREEN BEN MOHD HANIF SAYED MARU PARAS JAYANTI TO PARAS AYESHA SHADMAN SHOEB AHMAD MANISHAKUMARI PATIRAM DAS AS TO NASRIN MOHAMMED HANIF SAYED JAYNTILAL MARU AS PER TO AAYESHA SHADMEEN SHOEB PER DOCUMENTS AS PER DOCUMENTS. RAJESH SINGH TO RAJESHKUMAR PREETI JANGBAHADUR RAM / PREETI I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE TO CHANGE MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM KUMARI JANGBAHADUR RAM TO PRITI RAKHABAHEN GOVINDBHAI NADIA TO ROHIT KUMAR MUKESH KUMAR SANTOSH HARISHCHANDRA AKHADE SHAKIR SHAKIL SHEIKH BAGWAN/ I HAVE CHANGED MY NAME FROM JANGBAHADUR RAM AS PER SOLANKI TO ROHIT MUKESHKUMAR TO SUBHASH HARISHCHANDRA SHAKIR SAKIL SHAKH BAGWAN TO SOLANKI AS PER DOCUMENTS AKHADE AS PER THE DOCUMENTS. NUMBER M-2291845 VIDE GOVT OF DOCUMENTS.

# मुंबई लक्षदीप 🥞

# बदनामी करणाऱ्या माजी सरपचावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी

दि.२९ : माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी यांची तक्रार केल्याचा राग धरून त्यांची पत्नी असलेल्या माजी सरपंच उज्वला धनवे यांनी खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी केली आहे.तर धनवे यांनी खोटे आरोप न करता,पुराव्यानिशी गुन्हे दाखल करण्याचे खुले आवाहन करण्यात आले आहे.

पाच वर्षापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीड जिल्ह्यात लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या व सध्या अहमदनगर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून बदली होऊन आलेल्या त्या भ्रष्ट अधिकारीची हकालपट्टी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केली आहे.याचा राग धरून माजी सरपंच उज्वला धनवे यांनी सामाजिक कार्यकर्ते रोडे यांच्यावर जातीवाचक बोलल्याचा व खंडणी मागि तल्याचा खोटा आरोप केला आहे.या प्रकरणी तथ्य व पुरावे असल्यास धनवे यांनी गुन्हा दाखल करण्याची गरज होती.मात्र त्यांनी जाणीवपुर्वक बदनामी केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.खोटी तक्रार करून धनवे यांनी प्रशासनाची

दिशाभूल केली

आहे.पतीराजाचा

येऊ नये,म्हणून

कार्यकर्त्यां वर

प्रयत्न केला

सामाजिक

गैरभार चव्हाट्यावर

खोटे आरोप करून

प्रकरण दाबण्याचा

जात आहे. ठोस

पुरावे नसताना

चुकीचे व खोटे

आरोप करणार्या

माजी सरपंच धनवे

यांच्यावर बदनामी

केल्याप्रकरणी गुन्हे

दाखल करण्याची

निवारण निर्मूलन

सेवा समितीच्या

वतीने करण्यात

आली आहे.

मागणी अन्याय

#### नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४०००९. **द्रः:+**९१-२२-६१३३४४००, वेबसा**ईट:<u>www.nsil.net.in</u>**, ई-मेलःinvestors.nsil@lodhagroup.com

#### व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य टुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणारी ५९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

- येथे सचना देण्यात येत आहे की. नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.००वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा), सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारर परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२२ अनुक्रमे दि.८ एप्रिल, २०२० १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व ५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/डीडीएचएस/पी/सीआयआर/२०२२/ ६२ दि.१३ मे, २०२२ (यापुढे परिपत्रके) आणि अन्य इतर लागु परिपत्रकानुसार व्हिडीओ कॉन्फरन्स् (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.
- वरील एमसीए परिपत्रकेनुसार एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाला विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने पाठविले जाईल. ५९व्या एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.nsil.net.in व स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व दी कलकत्ता स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- . एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: • वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे अणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत अशा भागधारकांन विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करण्यासाठी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना
- investors.nsil@lodhagroup.com किंवा rta@cbmsl.com कंपनीवर ई-मेल करून त्यांचे नोंद फोलिओ क्र., नाव व पत्ता तसेच पॅन कार्डाची स्वसाक्षांकीत प्रत आणि त्यांचे निवास पुरावा म्हणून कोणतेही एक दस्तावेज जसे वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधारकार्ड इत्यादीसह विनंती पाठवावी.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारमार्फत डिपॉझिटरीकडे ई-मेल नोंद करून घ्यावे.
- . ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:

वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

- रिमोट ई-वोटिंग प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोटने मत देण्याची संधी भागधारकांना दिली जाईल.
- ई-बोटिंगने मत देण्यासाठी लॉगइन परिचयपत्रे त्यांचे ई-मेल यशस्वीपणे नोंद केल्यानंतर ई-मेलमार्फत दिले जाईल तसेच सुचनेत विविध प्रकारे नमुद केलेले आहे. सदर तपशील कंपनीच्या

सदर सूचना ही एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सर्व भागधारकांचे लाभ व माहितीकरिता वितरीत करण्यात येत आहे.

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेडकरित

दिनांक: २९ ऑगस्ट, २०२२ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मुंबई

#### रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड

सीआयएन : एल७०१००एमएच१९९५पीएलसी३१८३३३ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल फोर्ट, मुंबई-४००००१. दुरध्वनी:०२२-२३०२४४००, वेबसाईट:www.roselabsfinancelimited.in, ँ ई-मेल:roselabsfinance@lodhagroup.com

#### व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणारी २८वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

- येथे सूचना देण्यात येत आहे की, **रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी सायं,५.००वा, भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा), सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२२ अनुक्रमे दि.८ एप्रिल, २०२० १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व ५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/डीडीएचएस/पी/सीआयआर/२०२२/ ६२ दि.१३ मे, २०२२ (यापुढे परिपत्रके) आणि अन्य इतर लागु परिपत्रकानुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.
- वरील एमसीए परिपत्रकेनुसार एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालाच विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपान पाठविले जाईल. २८व्या एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.roselabsfinancelimited.in</u> व स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडच्या
- . एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे अणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत अशा भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करण्यासाठी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना roselabsfinance@lodhagroup.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in कंपनीवर ई-मेल करून त्यांचे नोंद फोलिओ क्र., नाव व पत्ता तसेच पॅन कार्डाची स्वसाक्षांकीत प्रत आणि त्यांचे निवास पुरावा म्हणून कोणतेही एक दस्तावेज जसे वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधारकार्ड इत्यादीसह विनंती पाठवावी.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे ई-मेल त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारमार्फत डिपॉझिटरीकडे ई-मेल नोंद करून घ्यावे.
- ४. ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:
- रिमोट ई-वोटिंग प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोटने मत देण्याची संधी भागधारकांना
- ई-वोटिंगने मत देण्यासाठी लॉगइन परिचयपत्रे त्यांचे ई-मेल यशस्वीपणे नोंद केल्यानंतर ई-मेलमार्फत दिले जाईल तसेच सुचनेत विविध प्रकारे नमुद केलेले आहे. सदर तपशील कंपनीच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.
- सदर सूचना ही एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सर्व भागधारकांचे लाभ व माहितीकरिता वितरीत करण्यात येत आहे.

अभिजीत शिंदे दिनांक: २९.०८.२०२२

ठिकाण: मुंबई

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

# मेडिको रेमेडिज लिमिटेड

सीआयएन:एल२४२३०एमएच१९९४पीएलसी०७७१८७ **नोंदणीकृत कार्यालय:** ११०५/११०६, ११वा मजला, हबटाऊन सोलारिस, तेली गल्ली समोर, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी-पुर्व, मुंबई-४०००६९. दूर.:०२२-२६८२१०५५, फॅक्स:०२२-२६७०१०६६,

#### २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद याद्वारे सूचना देण्यात येत आहे की **मेडिको रेमेडीज लिमिटेड**ची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (-एजीएम

बधवार. २१ सप्टेंबर. २०२२ रोजी स.११.००वा. कंपनीच्या नोंद्रणीकत कार्यालयात आयोजित करण्यात आली

एजीएमची सूचना हजेरी स्लिप, प्रॉक्सी फॉर्म आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी कंपनीचा वार्षिक अहवा प्तोमवार. २९ ऑगस्ट. २०२२ रोजी सदस्यांना त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर करियरद्वारे आणि इलेक्टॉनिव पद्धतीने पाठविण्यात आली आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/कॅमियो कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड (कॅमियो) च्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत.

कृपया लक्षात घ्या की ही कागदपत्रे कंपनीच्या https://www.medicoremedies.com/pdf/mar 2022.pdf वेबसाइटवर आणि बीएसईच्या www.bseindia.com वर आणि एनएसईच्या www.nseindia.com वर अपलोड केली आहेत. तुमच्या संदर्भासाठी तयार आहे आणि एजीएमच्य नारखेपर्यंत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कामकाजाच्या वेळेत कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात नपासणीसाठी उपलब्ध असेल. तथापि. या कागदपत्रांची प्रत्यक्ष प्रत प्राप्त करू इच्छिणारा सदस्य त्याच डीपीआयडी आणि क्लायंट आयडी/फोलिओ क्रमांक उद्भत करून secretarilmrl@gmail.com वर ई-मेल पाठवू शकतो.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा हक्क असलेल्या सदस्याला स्वतःऐवजी उपस्थित . ग्रहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सी कंपनीच

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४४ मध्ये वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ (कायदा) च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनीला मतदानाची ऑफर देण्यात आनंद होत आहे. सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड) दारे प्रदान केलेल्या इलेक्टॉनिक मार्गाने एक-मतदान प्लॅटफॉर्मदारे या सचनेमध्ये समाविष्ट असलेल्य अशा व्यवसायाचा व्यवहार सभासद करू शकतात.

पढ़े. कंपनी कायदा. २०१३ (कायदा) च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज ु रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमन ४२ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) यांच्या अनुषंगाने याद्वारे सूचना ण्यात आली आहे की, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक गुरुवार, १५ सप्टेंबर . १०२२ ते बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) एजीएममुळे बंद राहील दुरस्थ ई-मतदानाशी संबंधित तपशील खालीलप्रमाणे आहेत:

- १. ई-मतदान कालावधी रविवार. १८ सप्टेंबर. २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे) सरू होईल आणि मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भाप्रवे) संपेल. त्यानंतर, ई-व्होटिंग मॉड्यूल मतदानासाठी अक्षम केले जाईल. रिमोट ई-व्होटिंगला उक्त तारीख आणि वेळेच्य पुढे परवानगी दिली जाणार नाही. ठरावावर एकदा सदस्याने मत दिले की, नंतर त्यात बदल करत येत नाही.
- एखादी व्यक्ती, जिचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्य नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच १३ सप्टेंबर, २०२२ रोजी दिसते, ती रिमोट ई-व्होटिंगच्य सविधेचा तसेच एजीएममध्ये मतदान लाभ घेण्यास पात्र असेल. एखादा सदस्य ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंत
- त्याला पुन्हा मतदानाचा हक्क मिळणार नाही. ज्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाचा लाभ घेतला नार्ह त्यांनी बॅलेट पेपरद्वारे बैठकीत मतदान करावे. सभासदांचे मतदान हक्क कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड-अप इक्किटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्य हिश्श्याच्या प्रमाणात असतील. नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स विकत घेतात आणि कंपनीचे सदस्य बनतात
- आणि कट ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करतात, ते evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू-युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. ई–मतदान प्रक्रियेची छाननी करण्यासाठी आणि एजीएममधील मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने पार

पाडण्यासाठी कंपनीने श्री. हरेश संघवी, सराव कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.२२५९) यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. ठाननीकर्त्याने, एजीएममध्ये मतदान संपल्यानंतर लगेच, मीटिंगमध्ये टाकलेल्या मतांची मोजणी करावी आणि

त्यानंतर कंपनीच्या नोकरीत नसलेल्या किमान दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत रिमोट ई–व्होटिंगद्वारे टाकलेर्ल मते अनब्लॉक करतील. आणि एजीएमच्या समारोपाच्या दोन कामकाजाच्या दिवसांनंतर, बाजूने किंव वेरोधात पडलेल्या एकण मतांचा एकत्रित छाननीकर्ता अहवाल अध्यक्षांना किंवा त्यांनी लेखी अधिकर केलेल्या व्यक्तीला देईल. जो प्रतिस्वाक्षरी करेल. तसेच मतदानाचा निकाल त्वरीत घोषित केले जाईल. छाननीकर्त्यांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या २८व्या एजीएममध्ये ठराव पास झाल्यापास दोन कामकाजाच्या दिवसांत कंपनीच्या वेबसाइट www.medicoremedies.com वर टाकले जातील आणि एनएसई आणि बीएसईला कळवले जातील. जेथे कंपनीचे शेअर्स सचीबद्ध आहेत.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब् शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु आणि शेअरधारकांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० वर कॉल करू शकता किंव सुश्री पहुंची म्हात्रे, व्यवस्थापिका, एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४००००१३ किंवा evoting@nsdl.co.in वर कळवू शकता.

मेडिको रेमेडिज लिमिटेडकरित सही/ हरेश मेहत ठिकाण: मुंबई अध्यक्ष व पुर्णवेळ संचाल डीआयएन:०१०८०२८

## PUBLIC NOTICE

Smt. HEENA RAMNIKLAL SATRA Co-operative Housing Society, Jay Prakash Nagar, Goregaon East Mumbai -400063 & holding Flat No. 4/29 duplicate share certificate on the groun that she has lost/ misplaced her origina Share Certificate No. 126, Distinctiv Nos. **626 to 630**. If any person has an bjection for issuing Duplicate Shar Certificate to Smt. Heena Ramnikla Satra same be lodged with Society within **15 days** from the date o publication of this Notice, failing th Society shall do the needful and any objection/ claim lodged thereafter will no

For Satya Sonal CHS Ltd Sd/- Hon. Secretary Date: 30/08/2022

PUBLIC NOTICE

Late Sechu Ramdhari Pal was in possessior of a Room, as mentioned under Index II dated 24.03.2017 under Sr. No. 66 a Lalchand V. Yadav Chawl, Vasari Hill, S. V Road, Goregaon (W), Mumbai - 400 104. Under development Scheme of SRA and as per the terms of Tripartite Agreement dated 20.04.2017 as Hut Occupier, Developer has allotted Flat No. 1603 in Shri Vasari Hill SRA CHS Ltd., to him. The society is situated at Shree Laxmi Tower, Vasari Hill, New Goregaon Mulund Link Road, Malad (W), Mumbai - 400 064. Shri Sechu Ramdhar Pal died on 17.01.2018 without making any

The society hereby invites claims/ objections from the heir/s or other claimants/objector/s to the transfer of the shares and interest of the deceased membe in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest or the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society in society office during office hours from the date of publication of the notice till the date

मधुर मित्तल

Shri Vasari Hill SRA CHS Ltd. Hon. Secretary/ Date: 30/08/2022 Chairman

For and on behalf of

of expiry of its period.

#### शाह कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ११ शाह इंडस्ट्रियल इस्टेट, अण्णा मंदिरासमोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. द्र.:०२२-६६९२०६७८, ईमेल:scclindia@yahoo.co.in, वेबसाईट:www.shah-construction.in, सीआयएन:एल४५२०२एमएच१९४९पीएलसी००७०४८

#### ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-मतदानाची सूचना

- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, शाह कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या सदस्यांर्च ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.०३:००वा होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (आएव्हीएम) द्वारे आणि कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेले नियम ५ मे २०२० च्या परिपत्रकांसह वाचले आहेत, ८ एप्रिल, २०२० सहवाचिता १३ एप्रिल, २०२० १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ५ मे, २०२२ (एकत्रितपणे एमसीए- परिपत्रके) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) नियम, २०१५ अखेरीस (सुधारित) ७४व्या एजीएमच्या नोटिसमध्ये समाविष्ट आहे.
- वर नमद केलेल्या परिपत्रकांचे पालन करून, ७४व्या एजीएमची सचना आणि आर्थिक वर्ष २०२१ - २२ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्या जात आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. २०२१ २२ या आर्थिक वर्षासाठी ७४व्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्य www.shah-construction.in वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल आणि स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वेबसाइटवर प्रवेश केला जाऊ शकतो.
- ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते एजीएम सूचना/वार्षिक अहवाल मिळविण्यासाठी आणि, किंवा या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर ई-मतदानासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळविण्यासाठी नोंदणीकृत नाहीत अशा सदस्यांसाठी ईमेल पत्ते नोंदणी करण्यार्च
- वास्तविक स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे होल्डिंग डीमटेरियल फॉर्ममध्ये रूपांतरित करण्याचा विचार करावा. सदस्य scclindia@yahoo.co.in वर कंपनीशी किंवा या संदर्भात मदतीसाठी कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, मे. पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड support@purvashare.com वर संपर्क करू शकतात.
- ज्या सभासदांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या डीपीकडे जर शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आणि मे. पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड जर त्यांच्याकडे शेअर्स वास्तविक स्वरूपात असतील, तर त्यांची नोंदणी करावी.
- रिमोट ई-व्होटिंगद्वारे (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने) मत देण्याची पद्धत:
- सभासदांना रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांवर त्यांचे मत देण्याची सविधा असेल. कंपनीने -एजीएमकरिता रिमोर्ट ई-व्होटिंगची सविध देण्यासाठी एजीएम सोबत एक व्यवस्था केली आहे.
- ई-वोटिंग कालावधीत आणि एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे मत देण्याची तपशीलवा प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल, जी कंपनीच्या वेबसाइटवर देखील
- २० सप्टेंबर, २०२२ च्या कट-ऑफ तारखेनुसार (रेकॉर्ड तारीख) प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अ-वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि पुस्तक बंद होण्यापूर्वी ज्या सदस्यांनी शेअसी विकत घेतले आहेत ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जारी करण्यासाठी कंपनीशी संपर्क साधू शकतात.
- कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने २१ सप्टेंबर, २०२२ ते २७ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर रजिस्टर बंद राहतील.

मंडळाच्या आदेशान्वरे शाह कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडकरित सही/

अनिता व्यास स्थळ: मुंबई दिनांक: २९.०८.२०२२ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

INDSOYA LIMITED
CIN: L67120MH1980PLC023332
Regd. Off: 1111-A Raheja Chambers, 213, Nariman Point, Mumbai – 400021

- The 42ndANNUAL GENERAL MEETING ("AGM") of Indsoya Limited ("the Company") will be held on Friday, 23rd September, 2022 at 10:00 AM at1111-A, Raheja Chambers, 213 Nariman Point, Mumbai 400021to transact the business set
- out in the Notice of the AGM dated 18th August, 2022.
  The Notice of the AGM & Annual Report for the financial year ended 31st March, 2022 has been sent through electronic mode to those members who have registered their email addresses with the DP(s) (in case of Shares held in demat form) or with the Company's Registrar & Share transfer Agents (in case of shares held in physical form) & for members whose email ids are not registered in the permitted mode. The Company completed the dispatch of the said documents through physical/electronic mode by Monday, 29thAugust, 2022. The copy of Annual Report is available on the Company's website at www.indsoya.com, also on the website of BSE Ltd & Central Depository Services (India) Ltd (CDSL).
- Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 & Reg 44 of the SEBI (LODR) Reg, 2015, the Company is pleased to provide remote e-voting facility to its members to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of the AGM. The Company has arranged to provide remote e-voting facility through CDSL. All members are informed that the voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company & a Member whose name is recorded in the Register of members & beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date (record date) on Friday, 16th September, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. The remote e-voting period commences on Tuesday the 20th September, 2022 at 9.00 a.m. & will end on Thursday, 22th September, 2022 at 5.00 p.m. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter & members will not be allowed to vote electronically beyond the said date & time. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently or cast vote again The facility for voting through polling paper shall also be made available at the AGM. The members attending the meeting who have not already cast their vote by remote evoting shall be able to exercise their right to vote at the AGM & a member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM.
- Persons who have acquired shares & become members of the company after the dispatch of notice may obtain the login ID & password by write mail to Company (info@indsoya.com) /RTA (rnt.helpdesk@linkintime.co.in).
- Mr. Martinho Ferrao of M/s. Martinho Ferrao & Associates, PCS (Mem. No: FCS 6221) has been appointed as the Scrutinizer for providing facility to the members of the Company to scrutinize the voting & remote e-voting process in a fair & transparent manner.
- In case of any queries & / or grievance, in respect of voting by electronic means members may refer to the Help, FAQs & E-voting user manual available at <a href="https://www.evotingindia.com/Help.jsp">https://www.evotingindia.com/Help.jsp</a> (CDSL E-voting Website) or may be addressed to Mr. Bhupendra Patel, Vice President, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533. Helpdesk Timing is Monday -Friday: 10:00 AM to 6.30 PM.
- The members who want to attend the 42nd AGM of the Company shall follow all the guidelines issued by State Government of Maharashtra & its local authorities where the venue of the meeting is situated.
- Members may also reach to Mr. Shivkumar Vaishy, Company Secretary of the Company, in case any assistance needed or facing any difficulties to attending the 42nd AGM. They can contact on 022- 22852796/87/99 or write us at nfo@indsoya.com.
- Members holding shares in physical form or have not registered their e-mail addresses with the Depositories/Company/Registrar & Share Transfer Agent, so far, are requested to register/update their e-mail addresses with the Company by sending their Email to <a href="mailto:info@indsoya.com">info@indsoya.com</a>, quoting their name & folio no. or DPID/Client ID. Mumbai, 29th August, 2022

FOR INDSOYA LIMITED

Sd/-Shivkumar Vaishy Compliance Officer & Company Secretary

TO WHOMSOFVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of <u>Voltas Ltd.</u> having its Registered Office at Voltas House 'A', Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai, Maharashtra, 400033 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

PUBLIC NOTICE

İ	Sr. No.	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate Nos.	Distinctive Nos.	No. of shares
	1	Sherna Nusly Pocha & Nusly Piloo Pocha	VOX0145262	8676	8719521-8720270	750

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer TSR Consultants Pvt. Ltd, C-101, 1th Floor, 247, Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West) "Mumbai,Maharashtra,400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall pro ceed to issue Duplicate Share Certificate/s

Place: Mumbai

Sherna Nusly Pocha

# **PUBLIC NOTICE**

This Public Notice is issued on behalf of my client MR. ANIL KASHINATH ABHALE who is the owner of Flat No. A-8, Adm. Area 506 Sqft. is in the building known as Anand Deep No. 4 Co. Op. Hsg. Society Ltd, First Floor, A Wing Pendse Nagar Road No. 2, Dombivli (E) 421 201 Tal. Kalyan, Dist. Thane, as had purchased the said Flat from Mr. T. Haridas vide Regd. Agreement Sale No. 124 2004. 4934/2004 registered at the office of Sub-Registrar Kalyan on 23.12.2004 an accordingly Share Certificate No. 8, distinctive No. 36 to 40 is transferred in hi

accordingly Share Continued to State 
is the Second Chain And said Mr. K. Mohan had purchased the above flat directly from Builder M/s. L. V. Patel & Co. which is the first chain of agreement. However the original first & second chain sale agreement mentioned above had been lost / misplaced and not traceable. Therefore my client had made missing complaint at Manpada Police Station vide missing Register No. 1836/2022 dt. 17/08/2022

Now my client wants to create third party interest in the said property by way of mortgaging the above flat to any bank, therefore the present notice is given that if any persons is claiming any claim, interest against or in respect of the said above flat by way of inheritance, gift, trust, family arrangement, charge etc. or otherwise how so ever under the above mentioned lost agreement is hereby requested to notify the same in writing to me with supporting documentary evidence at the address mentioned herein below within Fifteen (15) days from the date hereof, failing which the claim of any such person will be considered to have been waived and/or abandoned in respect thereof.

Sd/-Date: 30.8.2022

MANGESH KUSURKAR 101, Raman Building CHS, Bh. Subhash Dairy, Off. Kelkar Rd., Dombivli(E) - 421201

# सागर सोया प्रोडक्टस् लिमिटेड

CIN:L15141MH1982PLC267176

**नोंदणीकृत कार्यालयः** ३२, व्यापार भवन, ४९, पी.डी.मेलो रोड, मुंबई, महाराष्ट्र–४००००९. वेबसाईट:www.sagarsovaproducts.com. ई-मेल:compliance.ssp@gmail.com ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

- सूचना देण्यात येत आहे की, सागर सोया प्रोडक्टस् लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.१२.३०वा. सामायिक ठिकाणी सदस्यांच्य वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकारेता कंपनी कायद २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधार परिपत्रक क.१४/२०२०. १७/२०२०. २०/२०२०. ०२/२०२१. १९/२०२१. २१/२०२१ आणि ०२/२०२१ अनुक्रमे दि.८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रव क.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२ सीआयआर/पी/२०२१/११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ अनुक्रमे दि.१२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि १३ मे, २०२२ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १० अन्वये दुकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल
- . ३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल आणि एजीएम सचनेचे वास्तविव प्रत ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकडे नोंद आहेत त्यांना वरील परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्य https://www.sagarsoyaproducts.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना विनंती आहे की, परिपत्रकाच्या तरतुदीनुसार उपरोक्त दस्तावेजांच्य वास्तविक प्रती उपलब्ध होणार नाहीत. सदर सभेच्या सुचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग
- सुविधा देण्यात आली आहे. ई-वोटिंग सुविधा एजीएममध्ये सुद्धा उपलब्ध होईल आणि दृकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-बोटिंगने मत दिलेले नाही त्यांना एजीएममध्ये मत देता येईल. एनएसडीएलमार्फत रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा कंपनीने उपलब्ध करून
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नाहीत त्यांनी खालील दस्तावेज support@purvashare.com ने मिळविण्यासाठी त्यांचे ई-मेल आणि रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये मत देण्यासाठी युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खालीलप्रमाण नोंद करावेत.
- १. कंपनीचे नोंदीमध्ये नाव नमुद २. डीपी आयडी व क्लायंट आयडी, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवाल (डिमॅट स्वरुपात
- भागधारणा असल्यास)
- फोलिओ क.. भागप्रमाणपत्र (वास्तविक स्वरुपात भागधारणा) ४. ई-मेल व मोबाईल क्रमांक ५. पॅनकार्ड व आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत

ठिकाणः मंबर्ड

दिनांकः ३०.०८.२०२२

- ) दुकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सविस्तर माहिती व रिमोट ई-वोटिंग/एजीएमग ई-वोटिंग देण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी कृपया त्याचे पालन करावे. दृकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सविस्तर माहिती व रिमोट ई-वोटिंग/एजीए
- ई-वोटिंग देण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी कृपया त्याचे पालन करावे. ) येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ नुसार एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरुपाने सदस्यांना मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ ते सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तव

सागर सोया प्रोडक्टस् लिमिटेडकरिता अरविंद छोटाभाई पटेल

# विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

(सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) VIDHI नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४

दूरध्वनी क्र.: ०२२-६१४०६६६६; फॅक्स: ०२२-२३५२१९८० ई-मेल: mitesh.manek@vidhifoodcolour.com; वेबसाईट: www.vidhifoodcolour.com

### सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड**च्या सदस्यांची **२९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु.३.३०वा. (भाप्रवे)** एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य

एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत दिनांक ५ मे, २०२२ सहवाचिता सर्वसाधा परिपत्रक क्र.२१/२०२१, दि.१४ डिसेंबर, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ नुसार सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रयुलेशन्स, २०१५ – कोविड–१९ च्या तरतुदीप्रमाणे विशिष्ट तरतुदींची पुर्तता संदर्भात अतिरिक्त शिथीलताबाबत (सेबी परिपत्रके) निर्देशनानुसार कंपनी/ठेवीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आर ॲण्ड टीए) कंडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>http://www.vidhifoodcolour.com-relation/annual-reports</u> आणि स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवरही उपलब्ध आहे. एजीएम सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम स्चनेत दिलेल्या तरत्त्वीप्रमाणे एजीएममध्ये सदस्यांना उपस्थित राहता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ गेएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

# रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगकरिता माहिती:

- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण (एसएस-२) नुसार कंपनीने (अ) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग किंवा (ब) एजीएम दरम्यान ई-वोटिंगद्वारे एनएसडीएलने दिलेल्या विद्युत मतदान प्रणाली वापरून विद्युत स्वरुपाने (ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद
- ज्या व्यक्तींची नावे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ (नोंद दिनांक) रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपाने देता येईल. सूचनेत नमुद सर्व ठरावांवर एजीएम सूचनेत दिलेल्या टीपमध्ये नमुद प्रक्रियेनुसार एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान सदस्यांना त्यांचे मत देता विद्युत स्वरुपात देता येईल. गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई–वोटिंग एनएसडीएलकडून बंद केली जाईल. सदस्यांने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. सभा समाप्तीनंतर १५ मिनिटे मतदानासाठी एनएसडीएलकडून एजीएम दरम्यान ई-वोटिंग बंद केली जाईल.
- एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पून्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- जर कोणा व्यक्तीने सुचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती रिमोट ई–वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान लॉगइनआयडी व पासवर्ड वापरावा
- सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देण्याची पद्धत आणि एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती व एजीएम सूचनेतील टीप लक्षपूर्वक वाचाव्यात. सदर सूचना एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार सदस्यांच्या लाभाकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे. मसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांचे

ई–मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी आणि ई–वोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खाली नमुद प्रक्रियेचे पालन करावे. क्रंपनीने विद्युत स्वरुपात एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल प्राप्त आणि विद्युत स्वरुपात मतदान करण्याची इच्छा असणाऱ्या सदस्यांकरित एमसीए परिपत्रकानुसार ई–मेल नोंदणीसाठी आरटीएकडे व्यवस्था केली आहे. २९वी एजीएम सूचना व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ई– मेल नोंद करण्याकरिता <u>https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.thml</u> लिंकला भेट द्यावी आणि आवश्यक

माहिती व दस्तावेज द्यावेत. तद्नंतर एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल देण्याच्या उद्देशाकरिता सिस्टीमकडून येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, कंपनीकडून वेळेवर पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी तुमचे ई–मेल स्थायी नोंद/अद्यायावत करण्यासाठी कृपया

आर ॲण्ड टीए/संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे संपर्क करावा रेमोट ई–वोटिंग (एजीएमपुर्वी किंवा दरम्यान) बाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता ईँ—वोटिंग युजर मॅन्युअल किंवा फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई–मेल पाठवावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००–२२२–९९०.

विद्युत मतदानाकरिता सुविधेबाबत तक्रारींचे निवारणास जबाबदार व्यक्ती: संपर्क श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, ई–मेल amitv@nsdl.co.in, दूर::0२२-२४९९४३६० किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापिका, एनएसडीएल, ई-मेल pallavid@nsdl.co.in, दुर::0२२–२४९९४५४५

# लाभांश स्विकारण्यास अनिवार्य नोंदणी पद्धत:

- विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी विविध मान्य विद्युत स्वरुपातील अदायगीमार्फत लाभांश वितरणाच्या उद्देशाकरिता संबंधित ठेवीदाराकडून बँक तपशील प्राप्त केले जाईल. कंपनी/आरटीए हे डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकडून असे बँक तपशील अद्यायावत/बदल करण्यास तेय विनंती घेणार नाहीत. असे बदल असल्यास सदस्यांनी ठेवीदार सहभागीदाराकडे कळवावे.
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांबाबत विविध मान्य विद्युत स्वरुपातील अदायगीमार्फत लाभांश वितरणाच्या उद्देशाकरिता संबंधित ठेवीदाराकडून बँक तपशील प्राप्त केले जाईल. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांकरिता बँक तपशील नोंदणी सुविधा https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.thml वर उपलब्ध असून लवकरात लवकर तपशील द्यावे जेणेकरून लाभांश देतेवेळी कंपनीला प्राप्त होईल

भायकर कायदा १९६१ च्या तरतुदीनुसार (कायदा) सहवाचिता वित्तीय कायदा २०२० च्या तरतुदीनुसार १ एप्रिल, २०२० पासून कंपनीकडून घोषित लाभांश भागधारकांच्या हस्ते देय असेल आणि तद्नुसार कंपनीने लागुदराने स्त्रोताकडील करकपात करणे आवश्यक आहे. भागधारकांना टीडीएसचे ना–कपातीकरिता किंवा आवश्यक दस्तावेज देऊन कमी दराने टीडीएस कपातीकरिता कंपनीकडे अर्ज करण्याचा पर्याय आहे. विद्यमान वित्तीय वर्षाकरिता नमुना १५जी/१५एच/१०एफ डाऊनलोड करण्यासाठी <u>https://web.linkintime.co.in/client-</u> downloads.html वर लिंक क्लिक करावे.

कंपनीद्वारे घोषित लाभांशावर टीडीएसचे ना–कपातीकरिता विद्यमान वित्तीय वर्षाकरिता नमुना १५जी/१५एच/१०एफ सादर करण्यासाठी <u> https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html</u> वर लिंक क्लिक करावे.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

सही / प्रियंका सुरेश सोनी कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई

डीआयएन:000२४०७०

अध्यक्ष

मंद्रलाच्या आदेशान्वर

दिनांक: २७.०८.२०२२

(सदस्यत्व क्र.ए६३७०१